

भारतीय गैर न्यायिक

एक सौ रुपये

Rs. 100

ONE

HUNDRED RUPEES



सत्यमेव जयते

भारत INDIA
INDIA NON JUDICIAL



MAHARASHTRA

2024

41AB 928088



प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
प.मु.नि.क. १०००००९
28 JAN 2025
सक्षम अधिकारी

मि.एस.एस चव्हाण

ANNEXURE-XIV

DECLARATION

Physiotherapy Faculty

I, DR.SANGEETA RAVAT, the Dean/Director/Principal of the Physiotherapy School & Center, solemnly states on affirmation, that the information provided by me in Inspection Format as well as uploaded on College Website alongwith all Annexures is true and correct to the best of my knowledge. The said information is provided to me by the concerned teachers and duly verified by me. It is further submitted the teachers information attached in

442
जोडपत्र-१ Annexure - 1

अचल प्रतिज्ञापत्रासाठी Only for Affidavit

मुद्रांक विकत घेणाऱ्याचे नाव Dr. Sangeeta. Ravat

मुद्रांक विकत घेणाऱ्याचे पत्ता Paral-12

मुद्रांक विकत घेण्याची तारीख 3 FEB 2025 दिनांक 3 FEB 2025

मुद्रांक विकत घेणाऱ्याची परवानाधारक मुद्रांक विकत घेणाऱ्याची
परवाना क्रमांक : 6000009

मुद्रांक विकत घेणे नाव/पत्ता : ज्योती पी. दुआ

६, फोंडाजी बिल्डिंग नं. ३, टाऊ हॉस्पिटल, परेल, मुंबई - ४०००१२.

शासकीय कार्यालय समोर/व्यायालय समोर प्रतिज्ञापत्र सादर करणेसाठी मुद्रांक
आवृत्ती आवश्यक नाही. (शासन आदेश दि. ०१/०७/२००४) नुसार

ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला त्यांनी त्याच कारणासाठी मुद्रांक खरेदी
केल्यापासून ६ महिन्यात वापरणे बंधनकारक आहे.




respective Annexure-_____ & _____ are not working in/ at any other college/institute or presented themselves at any inspection for the Academic year 20__ - 20__, as per my knowledge and information provided by the concerned teachers. The teachers in the Annexure-_____ & _____ are staying in the same city/town/village where the college/institute is situated or adjacent to the city/town/village, where the College/Institute is situated and having the valid proof of residence of the city/town/village. The teachers in the Annexure-_____ & _____ are not practicing in College working hours or out-side the City where the College/ Institute is situated.

I am further hereby declare that every information or contents in this inspection Format is based on the information provided by the concerned teachers and endorsed by me after due verification and the same is/are absolutely true and correct. If at any stage it is revealed that any information or contents given in this declaration is not true and correct, in such event the undersigned/the concerned teacher as the case may be, shall be liable for disciplinary action or penal action or Affiliation of the College shall be withdrawal, as the case may be.

This declaration is voluntarily signed by me on 3rd day of February, 2025 at Mumbai.

Date: 03/02/2025.
Place: Mumbai.


Signature of Dean/Principal
Name of the Signatory:
DR. SANGEETA RAVAT

Dean, K.E.M.H. & Seth G.S.M.C.,
Parel, Mumbai - 400 012.



BEFORE ME


M. A. GAUTAM
Regn. No. 6089 B.A.L.L.E.
NOTARY GOVT. OF INDIA
Rest: Adenwala Compound, R. No. 132
M. J. Marg, Parel Village,
Mumbai-400012